

जाहीर मुलाखत  
(सुरक्षित अंतर ठेवून)

**स्थळ:** रिकवरी न्यूज वाहिनीचे भव्य सभागृह

**वेळ:** सकाळी ७ वा.

**मुलाखतकार:** डॉ. कोविड योद्धा

**अतिथी:** जागतिक विषाणू प्रसारक

**उपस्थिती:** जगातील विकसित व विकसनशील देशांचे मर्यादित मान्यवर

(सभागृहात व्यासपीठावर मुखपट्टी लावून मुलाखतकार स्थानापन्न झाले आहेत. त्यांच्यासमोर सुरक्षित अंतरावर अतिथी साठी खुर्ची रिकामी आहे. व्यास पीठासमोर जगातील निमंत्रित मान्यवर मुखपट्टी लावून त्यांच्या दुभाषा का समवेत सुरक्षित अंतर राखून आपापल्या खुर्च्यावर स्थानापन्न झाले आहेत. सभागृहातील सर्व अतिथींच्या आगमनाच्या प्रतीक्षेत आहेत. मुलाखतकार बोलावयास सुरुवात करतात.)

**डॉ. कोविड योद्धा:** Good Morning audience.I, Dr Covid Yoddha welcome you all in this channel.Within a short time you will be listening to world famous virus.

(अतिथी व्यासपीठावर प्रवेश करतात...)

And..... Here is the honorable guest we are waiting for.... Make a big round of applauds please!

**डॉक्टर योद्धा:** welcome to our recovery news channel sir! (असं म्हणून मुलाखतकार डॉ.

हस्तांदोलनासाठी उजवा हात पुढे करतात)

**अतिथी :** no sir! Sorry! Don't shake your hands please! Say ' Namaste!' by folding your hands sir!

(Ok म्हणत मुलाखतकार दोन्ही हात जोडून नमस्कार करतात)

**डॉक्टर योद्धा:** I know sir, there is no need to introduce yourself. But just formality sir!

**अतिथी:** first may I make you clear that I can put my thoughts in Marathi itself?

**डॉक्टर योद्धा:** oh my God! Oh my God!it's a big surprise sir to listen to you in our mother tongue!

Many many thanks sir! Please carry on....

**अतिथी:** 'अमृतातेही पैजा जिंके' अशी ख्याती असणारी मराठी भाषा मला खूप आवडते.अवघ्या तीन महिन्यात मला मराठी भाषणे वेड लावलं , त्यामुळे मी स्वतः अतिशय फास्ट असल्यामुळे मी मराठी साहित्य, इतकच काय तर भगवद्गीता ,अध्यात्म वगैरे वाचलं आहे .चिंतन केलं आहे. तर...

मी आहे नोव्हेंबर १९ चा, चायनातील वुहान शहराचा, मी वयाने अतिशय लहान, पण कर्तृत्वाने यमासमान!! थोडक्यात " कोविड १९" अर्थात कोरोनाव्हायरस डिसीज २०१९. भारतीय संस्कृतीतील नवरस आपणाला माहित आहेतच! त्यात साहित्यिकांनी दहाव्या रसाची भर घातली तो म्हणजे 'भक्तीरस'. आता मी 'अकरावा रस' जो तुमच्या भयानक, बिभत्स या रसांपेक्षाही जास्त धोकादायक असा रस म्हणजे 'व्हायरस'. सर्व जगाला पळता भुई थोडी झाली आहे तो मी, अवतरलोय मी! मला भ्याल तर उत्तम! अन्यथा रिझल्ट आपल्या समोर आहेच.

**डॉक्टर योद्धा:** आपण कुठून आलात? इतक्या कमी वेळात सर्व जगात आपण कशी काय मुशाफिरी करू शकलात? काय साध्य करायचंय आपल्याला?

**अतिथी:** माझा अवतरण संपूर्ण जगालाच भ्रमात टाकणार आहे. जग तर्क-वितर्क करत आहेत. कुणी म्हणतं मी वटवाघुळ आणि साप यांच्या मांसाहारी मिश्रणातून अवतीर्ण झालो? कोणी म्हणतो, मी वुहान च्या व्हायरस प्रयोगशाळेतून आलो?तर कुणी म्हणतंय की चायना ने आपली ढासळलेली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणलंय? चालायचंच! मला सर्व जगात 'मी अतिशय वेगवान असल्यामुळे' पंख पसरण सहज शक्य झालं. त्यातही जगातील व्यस्त विमानतळांनी माझ्या मुशाफिरी ला हातभार लावला. चायनातील वूहान शहराच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाहून, मी प्रवेश केलेल्या पर्यटकांच्या देहातून, विविध विमानाद्वारे विविध पर्यटकांमार्फत मी इटली, स्पेन,

जाहीर मुलाखत  
(सुरक्षित अंतर ठेवून)

फ्रान्स, ब्रिटेन, अमेरिका वगैरे देशांमध्ये घुसलो आणि नंतर त्या त्या देशातील भारतीया द्वारे मी प्रथम भारताच्या केरळ राज्यात 30 जानेवारी 2020 रोजी कायाप्रवेश केला. आणि महाराष्ट्रात विचारलं तर मी सिंगापूर वरून एका दांपत्या सोबत पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर येऊन 9 मार्च रोजी महाराष्ट्रात प्रवेश केला. आणि आता आधुनिक भाषेत pandemic म्हणजे जागतिक महामारी म्हणतो ना तसं रूप घेतलय मी! माझं विराट रूप आता सर्व जग बघतंय पूर्ण जग हादरून गेलं बघा!!

आता तुमच्या तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर--- माझं इथं अवतरण याचं कारण की मला सगळे जग बदलून टाकायचं आहे. मागील पंधरा वीस वर्षात भौतिक प्रगती, भौतिक विकास हा एकच घोषा आपला सुरू आहे. मग त्या प्रगतीच्या नादात आपण निसर्गावर अत्याचार करायलाही मागेपुढे बघितलं नाही. पाश्चिमात्यांचे तर विचारूच नका. पण भारत? एवढा संस्कृती संपन्न देश पण तोसुद्धा भौतिकतेच्या वादळात सापडला. आपले पुराणकालीन ऋषिमुनी, संत यांची शिकवण पार विसरून गेलात आपण! आय. टी च्या नावाखाली जो धुडगुस तरुण, तरुणी घालताहेत, वारेमाप पैशाची उधळण करीत आहेत. नुसतं चार चाकी, दुचाकी रस्त्यावर किडा-मुंग्यांसारख्या धावत आहेत, प्रदूषण गंभीर स्तरावर नेऊन पोहोचवलं आहे. पर्यटन वाढलं आहे सगळी पर्यटन क्षेत्रे, तीर्थक्षेत्रे, पवित्र नद्या कचरा टाकून घाण करून टाकले आहेत. माणुसकी नामशेष होत आहे. संवेदनशीलता समाप्त होण्याच्या मार्गावर आहे (काही अपवाद वगळता). "माणसाने माणसाशी माणसांसम वागणे" हा संदेश कचरापेटीत टाकला आहे. एकत्र कुटुंब पद्धती, सात्विक आहार, सातत्या आत घरात, धर्म (जीवनशैली) सारं काही अडगळीत गेलं आहे. हॉटेल्स, मॉल्स, विकेंड यांच्या त्रिकूटात आपण रुतले जात आहोत याचं भानही आपण सोयीस्कर रित्या विसरला आहात. एवढा पैशाचा अहंकार संपूर्ण जग मिरवते आहे? "हे विश्वचि माझे घर" आता "हे घरची माझे विश्व" मध्ये रूपांतर केलं आहे. "वृक्षवल्ली आम्हा सोयरी" विसरलात. गांधीजींनी खेड्याकडे चला हा संदेश दिला होता त्याच्या विरुद्ध वागून सगळे शहराकडे धावत आहेत. वृद्धांची तर अगदी कचरापेटी करून टाकली आहे. वृद्धांना आधार देणे, दुःखितांचे ची सेवा करणे इतिहास जमा झाल्या सारखं मला वाटलं आणि म्हणून या सगळ्यांवर मात करणे हेच माझं साध्य आहे, त्यासाठीच मी जगात अवतरीत झालो आहे.

**डॉक्टर योद्धा :** आपला exponential रित्या प्रसार होतो आहे त्याची कारणं काय? आपल्या मनात exactly काय चाललय सध्या?

**अतिथी:** मी सांगितलय ना? विराट रूप घेऊनच अवतरलोय!! एकाच्या देहात मी शिरलो की मी लागलीच एक मीटरपेक्षा कमी अंतरावर असलेल्या त्याच्या कुटुंबात, मित्र-मैत्रिणीत, नातेवाईकात प्रत्येकाच्या नाक, डोळे तथा मुखाद्वारे प्रवेश करतो आणि काही दिवसातच त्यांना त्याचा प्रत्यय येऊ लागतो फ्लू सारखी लक्षणे दिसतात त्यामुळे जनता त्यावरील औषधोपचार सुरू ठेवते पण सर्दी, खोकला खूप ताप या सोबत आणखी एक जास्तीच लक्षण ' श्वासोच्छवासाला खूप त्रास' दिसून येतो. बरं! माझ्यासमोर सुशिक्षित, व्यापारी, उद्योगपती, अभिनेते, राजकारणी, गरीब, श्रीमंत, धर्म, जात, पंथ वगैरे सगळे समान आहेत. म्हणजे भारतीय आध्यात्मिक भाषेत मी "समत्व योगी" आहे. जसे कर्म तसेच अचूक फळ मी देतोच देतो. आपण "सोशल डिस्टन्सिंग" पाळलं नाही, आपण मूख पट्टी लावली नाही, हॅन्ड ग्लोज घातले नाहीत तर वरील इंड्रियातून ड्रोपलेट्स द्वारे मि प्रवेश करतो आणि वेगाने इतरांमध्ये प्रसारित होतो. इतकच काय प्राण्यांमध्ये सुद्धा माझा प्रादुर्भाव होतो. आज सर्व जग अनुभवत आहे तरीही लोकांचं डोकं ठिकाणावर येत नाही. भारतात मी इतका कसा वाढलो? याची कारणं आपणच शोधा? आपण मला समजून घेतलं नाही, घरातून बाहेर जास्त निघालात, सामाजिक दुरी राखली नाही तर मग मात्र आपल्याला महाकठीण होईल! म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की सावरा स्वतःला कोरोना म्हणजेच 'कोई रोडपर ना निकले' या मंत्रांचा सतत स्मरण करायला शिका.

माझ्या मनातलं विचारलं, तर मला हे माझंच असलेला संपूर्ण जग सर्वांग सुंदर, स्वच्छ, प्रदूषणरहित, धर्म, पंथ, जात-पात विरहित, गरीब-श्रीमंत अशी दरी नसणारं, ईश्वर निष्ठांची मांदियाळी असणारं हवं आहे. "आपल्या मनावर ताबा आणि दुसऱ्यांच्या वेदनेची जाणीव" अशी संस्कृती मला हवी आहे. नुसता धर्म, धर्म न करणारी पण निष्काम कर्म आचारणारी संस्कृती मला हवी आहे. मी अवघ्या तीन महिन्यात भगवंतांचा भक्त झालो आहे. तो म्हणतो

जाहीर मुलाखत  
(सुरक्षित अंतर ठेवून)

"धर्म कराल तर देवाकडून तुम्हाला मागावे लागेल आणि कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावेच लागेल" म्हणून कर्मयोग आचरणात आणा. भारताची जीवनशैलीच मला भारतात पंख पसरण्यास प्रवेश करण्यास खूप मज्जाव करत आहे. मला हे सुद्धा माहिती आहे की आपल्याकडे २०% लोक त्यांच्या बेजबाबदार वर्तनामुळे, कधीकधी अज्ञानी उत्साहामुळे मला भारतात मनसोक्त विहार करू देतील. आपलं सरकार संवेदनशील असल्यामुळे आणि ८०% लोकांनी सरकारला दिलेल्या प्रतिसादामुळे मी खूप थांबवल्या गेलो आहे. आणि या जागतिक महा मारीत आपल्याकडील डॉक्टर, नर्सस, वॉर्ड बॉईज, सफाई कामगार, पोलीस, मीडिया अहोरात्र मला घालण्याकरता झटत आहेत, योगदान देत आहेत. ह्या सर्व यंत्रणेला मलाच सलाम करावासा वाटतो. त्यांना देवत्व द्यावं वाटतं! आणखी कुठला देव कुणी पाहिला का? ह्या तुमच्या सैनिकांनं मुळेच मला भारतातून निघून जावं लागेल आणि मी खुशीने जाईन सुद्धा!

**डॉक्टर योद्धा:** असे किती काळ आपण संपूर्ण जगात वास्तव्य करणार आहात, निश्चित सांगू शकाल? आपण काही उपाय सुचवाल का प्लीज?

**अतिथी :** माझ्या वास्तव्या विषयी विचाराल, तर त्याचं उत्तर माझ्याजवळ नसून आपल्याच जवळ आहे. "तुझे आहे तुजपाशी, परी तू जागा विसरलासी" अशी अवस्था आपलीच नाही तर सर्व जगाचीच झाली आहे. इटली, फ्रान्स, स्पेन, अमेरिका, ब्रिटेन या विकसित देशांनी माझा हाहाकार पहिला आणि अजून तिथे मी संपलो नाही. चायना व इतर देश यांनी पुष्कळ नियंत्रण मिळवलं आहे. आज घडीला सर्व जगात ४४ लाख लोक संक्रमित आहेत पैकी तीन लाख लोक माझे जवळ (यमसदनी) पोहोचले आहेत. एवढा पुढारलेला युरोपियन देश इटली त्याला मी जेरीस आणलं आहे. एवढ्या आरोग्य सुविधा असताना सुसज्ज हॉस्पिटल असताना सुद्धा उपकरणांच्या कमतरतेमुळे ज्येष्ठ नागरिकांवर उपचार करणे त्यांना शक्य झाले नाही त्यांना मृत्यूच्या दारात तडफडत सोडून द्यावे लागले. आजवर ३५००० वर लोक मृत्युमुखी पडलेत. अमेरिका बघा, फक्त आर्थिक व्यवस्थाच महत्त्वाची या अहंकारा बाई आज ८५ हजार लोक एकट्या अमेरिकेत मृत्युमुखी पडलेत. त्यामानाने भारत बराच नियंत्रण ठेवण्यात आज तरी यशस्वी झाल्या सारखा वाटतो. कारण मला थोपवण्यासाठी एकच शास्त्र उपयोगाचं आहे "लॉकडाऊन"! भारताने फार लवकर देश लॉकडाऊन केला म्हणून मी नियंत्रणात वाटतो. पण आपल्याकडे सुद्धा बेजबाबदार लोक आहेत. घरात टाळ्या वाजवण्याचा आवाहन केलं (सुरक्षित अंतर राखत) तर सुशिक्षित म्हणवणारे हजारांच्या संकेत "सोशल डिस्टन्सिंगचा" फज्जा उडवत रस्त्यावर आले. दारू मिळवण्यासाठी दारूच्या दुकानासमोर १-१ किमी च्या रांगा लावल्या. बेरोजगार झालेले मजूर लाखोंच्या संख्येने गर्दी ने आपल्या गावी निघाले. काही लोकांनी धार्मिकतेच्या नावाखाली चुकीचे मार्गदर्शन करून त्यांना भडकवून तीन-चार हजार लोकांना एकाच ठिकाणी जमा केले (माझी लक्षणे दिसत असताना?) पण नंतर माझी लक्षणे घेऊन अनेक राज्यातील अनेक गावांत गेलेत. त्यामुळे मुंबईतील "धारावी" झोपडपट्टीत माझा शिरकाव झाला आणि आता भारत देशाला माझी इच्छा नसताना माझं विराट रूप दिसणार आहे. भारतातील सर्व कोवीड योद्धा स्वतःचा जीव धोक्यात घालून संक्रमितांवर उपचार करीत आहेत. ८०००० संक्रमितांपैकी २६ हजार रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी गेले आहेत. या युद्धात ते स्वतः संक्रमित होत आहेत पण "माझ्यापेक्षा माझे इतर लोक" यांच्यासाठी समर्पण करीत आहेत. चांगली गोष्ट आहे. माझ्या वास्तव्यावर उपाय म्हणाल तर मला एकच सांगावं वाटतं की आपण आता जुन्या कडे जाण्यास सुरुवात करा. सात्विक आहार सेवन करा. पर्यटनातून आनंद घेण्याऐवजी कुटुंबासमवेत आपल्याच घरात रहा. "कुटुंब हेच विद्यापीठ" बनू द्या! पूर्ण सृष्टी प्रदूषण रहित करा. सर्व नद्या सदैव स्वच्छ राहू द्या. वृद्धाश्रम बंद केलेत तर फार छान होईल. स्थलांतर करणाऱ्या मजुरांना अन्न-वस्त्र-निवारा द्या! साने गुरुजींच्या शब्दात "खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अपवि" याप्रमाणे दुःखितांचे दुःख दूर होऊ द्या. सरकारसुद्धा आर्थिक संकटात सापडणार आहे त्यासाठी आपणही खारीचा वाटा उचला. सरकारला सर्वतोपरी सहकार्य करा. या सर्व गोष्टी मी बघितल्या की मी भारत देशाला "रामराम" करून येथून निघून जाईल! आनंदाने! डॉक्टर योद्धा: मा. अतिथींचे व सर्व मान्यवरांचे आभार! जयहिंद!

**अरविंद कोकडेकर.**